

मुख्य कार्यकारी अधिकारी यांना त्यांच्या अधिपत्याखालील गट-अ व गट-ब च्या अधिका-यांबाबत अतिरिक्त प्रशासकीय अधिकार प्रदान करावेत किंवा कसे याबाबत विचारविनिमय करण्यासाठी उच्चस्तरीय अधिका-यांची समिती गठित करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

ग्राम विकास व जलसंधारण विभाग

शासन निर्णय क्रमांक झेडएनजी १००८/प्र.क्र.१०३/आस्था-४

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२,

दिनांक :- २८ जुलै, २००८.

### प्रस्तावना

दिनांक ११/६/२००८ रोजी पंचायत राज समितीसमोर सचिव (ग्रा.वि. व पं.रा.) यांची साक्ष झाली. सदर साक्षी बरोबरच पंचायत राज समितीसमोर अन्य काही विभागाच्या सचिवांच्यासुद्धा साक्षी झाल्या. सदर साक्षी दरम्यान पंचायत राज समितीने असे निदर्शनास आणून दिले की, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांना जिल्हा परिषदेमध्ये काम करणा-या वर्ग-१ व वर्ग-२ मधील अधिका-यांच्या संदर्भात कसलेच प्रशासकीय अधिकार नाहीत त्यामुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अधिकार देण्याबाबत काय करता येईल याचा विचार करणे आवश्यक असून त्याकरीता पंचायत राज समितीने अशी शिफारस केली आहे की, याविषयी एक समिती गठीत करण्यात यावी व या समितीने अभ्यास करून दोन महिन्यांच्या कालमर्यादेत या संदर्भातील अहवाल सादर करावा. पंचायत राज समितीच्या या शिफारशीनुसार याबाबत अधिका-यांची समिती नेमण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

### शासन निर्णय-

राज्यातील जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना त्यांच्या अधिपत्याखालील गट-अ व गट-ब च्या अधिका-यांचे नियंत्रक अधिकारी म्हणून महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१, महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम व तत्सम अधिनियमानुसार प्रदान केलेल्या प्रशासकीय अधिकारात वाढ करणे या विषयावर विचारविनिमय करण्यासाठी पुढील प्रमाणे समिती गठीत करण्यात येत आहे.

- |  |                 |
|--|-----------------|
| १) सचिव (ग्रा.वि. व पं.रा) ग्रा.वि. व ज.सं विभाग               | समितीचे अध्यक्ष |
| २) अप्पर मुख्य सचिव (सेवा), सा.प्र.वि. किंवा त्यांचे प्रतिनिधी | सदस्य           |
| ३) अतिरिक्त मुख्य सचिव, सा.आ.विभाग किंवा त्यांचे प्रतिनिधी     | सदस्य           |
| ४) सचिव, सा. बां. विभाग किंवा त्यांचे प्रतिनिधी                | सदस्य           |
| ५) सचिव, जलसंपदा विभाग किंवा त्यांचे प्रतिनिधी                 | सदस्य           |
| ६) प्रधान सचिव, पा.पु. व स्व.विभाग किंवा त्यांचे प्रतिनिधी     | सदस्य           |
| ७) प्रधान सचिव, वित्त विभाग किंवा त्यांचे प्रतिनिधी            | सदस्य           |

८) प्रधान सचिव, (कृषि) कृषि व पदुम विभाग किंवा त्यांचे प्रतिनिधी	सदस्य
९) सचिव, (पदुम) कृषि व पदुम विभाग किंवा त्यांचे प्रतिनिधी	सदस्य
१०) सचिव, शालेय शिक्षण विभाग किंवा त्यांचे प्रतिनिधी	सदस्य
११) सचिव, सा.न्या.व वि.स.विभाग किंवा त्यांचे प्रतिनिधी	सदस्य
१२) श्री. नितान करीर, वि.आ.,पुणे विभाग	सदस्य
१३) श्री. संजय चहान्दे, वि.आ., नाशिक विभाग	सदस्य
१४) श्री. सुनील केंद्रेकर, मु.का.अ., जि.प.सोलापूर	सदस्य
१५) श्री. के. एम. नागरगोजे, मु.का.अ., जि.प.अहमदनगर	सदस्य
१६) श्री. सौरभ राव, मु. का.अ., जि.प.गोंदिया	सदस्य
१७) श्री. र. ग. सय्यद, उ.स.ग्रा.वि.व ज.सं.वि., मंत्रालय, मुंबई:- ३२	सदस्य सचिव

(संबंधित प्रशासकीय विभागांच्या अ.मु.स / प्र.स.सचिव यांचे प्रतिनिधी उपसचिवांपेक्षा कमी दर्जाचे नसावेत.)

२. पंचायत राज समितीच्या यासंदर्भातील शिफारशीनुसार सदर समितीच्या कार्यक्षेत्र खालील विषयांचा आढावा घेवून त्याबाबतचा अहवाल देण्याची बाब समाविष्ट राहिल.-

१) मुख्य कार्यकारी अधिकारी यांना जिल्हा परिषदेतील वर्ग-१ व वर्ग-२ च्या अधिका-यांच्या गोपनीय अहवालात नोंद घेण्याचे अधिकार देण्याबाबत.

२) वर्ग-१ व वर्ग-२च्या अधिका-यांना कारणे दाखवा नोटीस काढण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्याबाबत.

३) जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना वर्ग-१ व वर्ग-२ च्या अधिका-यांसंदर्भातील प्रशासकीय अधिकार नाहीत. वर्ग-१ व वर्ग-२ च्या अधिका-यांच्या संदर्भात जे प्रशासकीय निर्णय घ्यावयाचे असतात ते त्यांच्या मूळ विभागाकडून घेण्यात येत असतात. या संदर्भातील थेट अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्याबाबत.

४) जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील विविध विभागात वर्ग-१ व वर्ग-२ चे अधिकारी काम करीत असतात. पंचायत राज समितीने जिल्हापरिषदांना भेटी देताना व तेथील कामाची तपासणी करताना या अधिका-यांनी जर काही गैरव्यवहार केले, चुकीची कार्यपध्दती अवलंबिली तर अशावेळी पंचायतराज समिती काही शिफारशी करते. त्या शिफारशीच्या अनुषंगाने संबंधित अधिका-यांवर कारवाई करण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना नाहीत. अशा प्रसंगी वर्ग-१ व वर्ग-२ च्या अधिका-यांविरुद्ध थेट कारवाई करण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्याबाबत.

५) मुख्य कार्यकारी अधिकारी यांना ग्राम विकास विभाग, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग यासंदर्भातील काही प्रशासकीय अधिकार देण्याबाबत.

६) मुख्य कार्यकारी अधिकारी यांना वर्ग-१ व वर्ग-२ च्या अधिका-यांना समज देण्याचे अधिकार देण्याबाबत.

७) मुख्य कार्यकारी अधिकारी यांना वर्ग-१ व वर्ग-२ च्या बदल्या करण्याचे अधिकार देण्याबाबत.

८) म. ना. से. नियमातील तरतूदीनुसार दोषी अधिकारी व कर्मचा-यांना शिक्षा देता येते. सौम्य व कठोर शिक्षेसाठी वेगवेगळ्या तरतूदी आहेत. याबाबत सामान्य प्रशासन विभाग व संबंधित विभागांनी अभ्यास

करून सुधारणा करण्याची गरज आहे. कोणत्या तरतूदीनुसार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अधिकार देण्यात यावेत हे ठरविण्यात यावे.

९) जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी हे कोणाला तरी जबाबदार असले पाहिजेत. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. त्यासाठी संबंधितांविरुद्ध कारवाई करण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्याबाबत.

१०) म.ना.से. नियमानुसार कारवाई करण्यासाठी काही नियम आहेत. परंतु याबाबतची बरीच प्रकरणे कोर्टात प्रलंबित आहेत. त्याबाबत लिगल कारवाई वेळच्यावेळी झाली पाहिजे. सबब, याबाबतचे लिगल अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्याबाबत.

११) दोषी अधिकारी कर्मचा-यांवर कारवाई होण्यासाठी विभागीय आयुक्त स्तरपर्यंत काही अधिकार शासन देऊ शकते. काही अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना व काही अधिकार विभागीय आयुक्त यांना देण्याबाबत.

३. सदर समितीने या विषयाबाबतचा आपला सर्वंकष अहवाल २ महिन्यांत शासनास सादर करावा. त्याअनुषंगाने समितीच्या आवश्यकतेनुसार बैठका आयोजित करणे, त्याबाबतचे इतिवृत्त करणे, सदस्यांचे यासंदर्भातील अभिप्राय प्राप्त करणे व अहवालास अंतिम स्वरूप देण्याबाबतची अनुषंगीक कार्यवाही समितीच्या सदस्य सचिवांनी पार पाडावी.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक २००८०७२८१५०११८००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,



( र.ग.सय्यद )

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति;

- १) संबंधित विभागाचे अप्पर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव
- २) सचिव (ग्राम विकास व जलसंधारण विभाग) मंत्रालय, मुंबई:- ३२
- ३) श्री. र. ग. सय्यद, सदस्य सचिव तथा उप सचिव (आस्थापना), ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ४) मा. मंत्री (ग्रा.वि.) यांचे खाजगी सचिव
- ५) मा. राज्य मंत्री (ग्रा.वि.) यांचे खाजगी सचिव
- ६) निवडूनस्ती, (कार्या.आस्था-४), ग्रा.वि. व ज.सं.वि., मंत्रालय,